

**(This is a Public Announcement for information purposes only. This is not a Prospectus announcement and does not constitute an invitation or Offer to acquire, purchase subscribe for Securities. Not for distribution outside India.)**

# SAGAR DIAMONDS LIMITED

Our Company was originally incorporated as Sagar Diamonds Private Limited on July 15, 2015 at Surat, Gujarat as a private limited company under the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Ahmedabad. Pursuant to a special resolution passed by the shareholders of the Company at the Extra Ordinary General Meeting held on June 19, 2017, our Company's name was changed to Sagar Diamonds Limited. A fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued on July 04, 2017 by the Registrar of Companies, Ahmedabad. The Corporate Identification Number of our Company is U36912GJ2015PLC083846.

**Registered Office & Factory Unit:** Unit No. 101, Plot No. 193, SEZ Diamond Park, Sachin, Surat - 394230, Gujarat, India  
**Tel.:** +91-261 2397866 | **Corporate Office:** 304, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400004, Maharashtra, India  
**Website:** www.sagardiamonds.com | **E-Mail:** cs@sagardiamonds.com | **Company Secretary and Compliance Officer:** Mr. Kaushik H Vegad

**OUR PROMOTERS: MR. VAIBHAV DIPAK SHAH AND SG DIAMONDS LLP**

**PUBLIC ISSUE OF UPTO 33,81,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00 EACH OF SAGAR DIAMONDS LIMITED ("SAGAR" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [-] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [-] PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ [-] LAKH ("THE ISSUE"), OF WHICH 1,71,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH FOR CASH AT A PRICE OF ₹ [-] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [-] PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [-] LAKH WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF 32,10,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00 EACH AT A PRICE OF ₹ [-] PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [-] LAKH IS HEREBY REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.74% AND 25.39%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.**

**Price Band: ₹ 40 to ₹ 45 per Equity Share of Face Value ₹ 10 each.**  
**The Floor Price is 4.00 times of the Face Value and the Cap Price is 4.50 times the Face Value.**  
**Bids can be made for a minimum of 3,000 Equity Shares and in multiples of 3,000 Equity Shares thereafter**

**Risks to Investors:**

- The Merchant Banker associated with the Offer has handled 4 public issues in the past three years, out of which 2 issues closed below the issue price on listing date.\*
- The Price / Earnings ratio based on basic and diluted EPS (post bonus) for the latest full financial year for the Company at the lower and upper end of the Price band is 4.76 times and 5.35 times respectively.\*
- This being the first public issue of our Company, there has been no formal market for the Equity Shares of our Company. The face value of the Equity Shares is ₹ 10 and the floor price and cap price is 4.00 & 4.50 times of the face value respectively. The Issue Price (as determined and justified by our Company in consultation with the Lead Manager as stated under chapter titled "Basis for Issue Price" beginning on page 79 of the Red Herring Prospectus) should not be taken to be indicative of the market price of the Equity Shares after the Equity Shares are listed. No assurance can be given regarding an active and/or sustained trading in the Equity Shares or regarding the price at which the Equity Shares will be traded after listing.
- The weighted average return on networth for Fiscals 2015 and 2016 based on Restated Statements is 55.93%.\*

\*Financial Years 2016-17 and 2015-16 has been considered as past 2 years. # Based on financial statement prepared under India GAAP.

**BID/ISSUE OPENS ON: THURSDAY, SEPTEMBER 14, 2017 CLOSING ON: MONDAY, SEPTEMBER 18, 2017**

**ASBA\* Simple, Safe, Smart way of Application- Make use of it!!! \* Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. Investors can avail the same. For details, check section on ASBA below. Mandatory in Public Issues from January 01, 2016 No cheques will be accepted.**

All potential investors shall participate in the Issue through Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details about the bank account which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same. For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" on page 221 of the Red Herring Prospectus.

In case of revision in the Price Band, the Bid / Issue Period will be extended for at least three additional Working Days after revision of the Price Band subject to the Bid / Issue Period not exceeding a total of 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid / Issue Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Bombay Stock Exchange Limited ("the Stock Exchange"), by issuing a press release, and also by indicating the change on the websites of the Book Running Lead Manager ("BRLM"), and at the terminals of the members of the Syndicate.

This Issue is being made in compliance with the provisions of Reg. 106(M)(2) of Chapter XB of the SEBI ICDR Regulations and through the Book Building Process wherein 50% of the net issue to Public shall be available for allocation to Retail Individual Bidders and the balance shall be available for allocation to QIBs and Non-Individual Bidders. Further 5% of the Issue shall be reserved for allocation to the Market Maker.

Under-subscription, if any, in any category, would be allowed to be met with spill over from any other category or combination of categories, at the discretion of our Company in consultation with the BRLMs and the Designated Stock Exchange.

Subject to valid Bids being received at or above the issue Price, allocation to all categories in the Net Issue, shall be made on a proportionate basis, except for retail portion where allotment to each retail bidder shall not be less than the minimum bid lot subject to availability of Equity shares in Retail portion, and the remaining available Equity shares, if any, shall be allotted on a proportionate basis.

The Equity Shares, on Allotment, shall be traded only in the dematerialized segment of the Stock Exchange. For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" on page 221 of the RHP.

Applicants should ensure that DP ID, PAN and the Client ID are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Applicants should note that on the basis of the PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidder may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Bidder as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for any correspondence(s) related to the Issue. Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants' sole risk.

**Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects:**  
 The main objects as set forth in the Memorandum of Association of our Company are as follows:  
 To trade, manufacture, import, exhibit or deal in and/or undertake process in gold, silver, diamonds, rough diamonds, industrial diamonds, precious and semiprecious stones, and to export jewellery made out of it and such other articles and goods and to establish factories to manufacture cut, cleave, polish set or otherwise prepare for the market of such rough diamonds, industrial diamonds precious and semiprecious stones or metals either as principles, agents, brokers, importers, exporters, manufacturers or traders of all kind of diamonds, precious and semi-precious stones and metals, bullion gold, ornaments, jewellery, silver utensils.

**Liability of Members of the Company:** Limited by shares.

Amount of share capital of the Company and Capital Structure: Authorized Share Capital of ₹ 13,50,00,000.00 divided into 1,35,00,000 Equity Shares of ₹ 10.00 each. Issued, Subscribed & Paid-up Share Capital prior to the Issue: ₹ 9,26,27,800.00 divided into 92,62,780 Equity Shares of Face Value of ₹ 10.00 each. Proposed Post Issue Paid-up Share Capital: ₹ 12,64,37,800 divided into 1,26,43,780 Equity Shares of Face Value of ₹ 10.00 each.

**Names of the signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them:**



Original Signatories		Current Promoters	
Name	No. of shares	Name	No. of shares
Mr. Vaibhav Dipak Shah	9,000	Mr. Vaibhav Dipak Shah	62,27,860
Mr. Rohit Laxman Khade	1,000	SG Diamonds LLP	30,01,260
<b>Total</b>	<b>10,000</b>	<b>Total</b>	<b>92,29,120</b>

**LISTING:** The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on SME Platform of BSE Limited ("BSE SME"). In terms of the Chapter XB of the SEBI (ICDR) Regulations, 2009, as amended from time to time, our Company has received an observation letter dated August 30, 2017 from BSE for using its name in this offer document for listing our shares on the SME Platform of BSE Limited. For the purpose of this Issue, the designated Stock Exchange will be the BSE Limited ("BSE").

**DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI):** Since the Issue is being made in terms of Chapter XB of the SEBI (ICDR) Regulations 2009, the Draft Prospectus / Prospectus was not filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Issue Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However investors may refer to the entire "Disclaimer Clause of SEBI" beginning on page 204 of the Red Herring Prospectus

**Disclaimer Clause of BSE:** It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Red Herring Prospectus has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Red Herring Prospectus. The investors are advised to refer to page 205 of the Red Herring Prospectus for the full text of the "Disclaimer clause of the BSE Limited"

**GENERAL RISKS:** Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this offering. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares offered in the Issue have neither been recommended nor approved by Securities and Exchange Board of India nor does Securities and Exchange Board of India guarantee the accuracy or adequacy of this Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 15 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 <p><b>GRETEX CORPORATE SERVICES PVT. LTD.</b>                      Office No. 13, 1st Floor, New Bansilal Building, Raja Bahadur Mansion, 9-15, Horni Modi Street, Fort, Mumbai - 400023                      Tel. : +91-22-4002 5273                      Fax : +91-22-4002 5273                      Website : www.gretexcorporate.com                      Email / Investor Grievance Id : info@gretexgroup.com                      Contact Person : Mr. Manish Tejwani                      SEBI Registration No. : INM000012177</p>	 <p><b>BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED</b>                      1st Floor, Bharat Tin works building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Andheri East, Mumbai - 400 059                      Tel. : +91 - 22 - 62638200;                      Fax : +91 - 22 - 62638299;                      Email : ipo@bigshareonline.com;                      Website : www.bigshareonline.com                      Investor Grievance Email : investor@bigshareonline.com                      Contact Person : Mr. Babu Raphael                      SEBI Registration No. : INR000001385</p>	<p><b>Mr. Kaushik H Vegad</b>  <b>SAGAR DIAMONDS LIMITED</b>                      Unit No. 101, Plot No. 193, SEZ Diamond Park, Sachin, Surat - 394230, Gujarat, India                      Tel. : +91-261 2397866                      Website : www.sagardiamonds.com                      E-Mail : cs@sagardiamonds.com</p> <p>Investors may contact our Company Secretary and Compliance Officer and / or the Registrar to the Offer and / or the Book Running Lead Manager, in case of any pre-offer or post-offer related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account or refund orders, etc.</p>

**Availability of Red Herring Prospectus:** Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factor, contained therein before applying in the Issue. Full copy of the Red Herring Prospectus will be available at the websites of SEBI at www.sebi.gov.in; the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of BRLM at www.gretexcorporate.com and website of Company at www.sagardiamonds.com

**AVAILABILITY OF APPLICATION FORMS:** Application forms can be obtained from the Registered Office of the Company, Book Running Lead Manager: Gretex Corporate Services Private Limited and Registrar to the Issue: Bigshare Services Private Limited. Application Forms will also be available on the websites of the Stock Exchange and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of Stock Exchange and SEBI.

**APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA):** All investors in this Issue have to compulsorily apply through ASBA. The investors are required to fill the ASBA form and submit the same to their banks. The SCSB will block the amount in the account as per the authority contained in ASBA form. On allotment, amount will be unblocked and account will be debited only to the extent required to be paid for allotment of shares. Hence, there will be no need of refund.

For more details on the issue process and How to apply, please refer to the details given in application forms and abridged Red Herring Prospectus and also please refer to the section "Issue Procedure" on page 221 of the Red Herring Prospectus.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

**BANKERS TO THE ISSUE:** Kotak Mahindra Bank Limited

**For SAGAR DIAMONDS LIMITED**  
 On Behalf of the Board of Directors

**Place:** Surat  
**Date:** September 06, 2017

**Sd/-**  
**Managing Director**

Sagar Diamonds Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus with the Registrar of Companies. The Red Herring Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in; the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of Book Running Lead Manager at www.gretexcorporate.com and website of Company at www.sagardiamonds.com. Any potential Investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, investors should refer to and rely on the Red Herring Prospectus, including the section titled "Risk Factors" beginning on page 15 of the Red Herring Prospectus, which has been filed with ROC. Potential investors should not rely on the Draft Prospectus filed with SEBI for making investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act, 1933 as amended ("the Securities Act") or any state securities laws in United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulations under the securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act of 1933.

**OLYMPIA INDUSTRIES LIMITED**  
 CIN No. L52100MH1987PLC045248

Regd. Off.: C-205, Synthone Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Off. Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, India. Tel. No. 4213 8333, Email : info@olympiaindustriestd.com, Website: www.olympiaindustriestd.com

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES**

Notice is hereby given that the 28<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of **Olympia Industries Limited** will be held on **Friday, 29<sup>th</sup> September, 2017 at 11.00 a.m.** at Smt. Smita Mahavir Agrawal Seminar Hall at 6<sup>th</sup> Floor, Durga Devi Saraf Institute of Management Studies, RS Campus, S.V. Road, Malad (West), Mumbai-400 064 to transact the business as set out in the Notice along with explanatory statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013.

The said Notice of AGM along with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip for the financial year 2016-2017 have been sent to the members whose names appeared in the Register of Members/ Register of Beneficial owners as on August 25, 2017, by permitted mode individually at their postal address and sent electronically at their email address available with the Company/Depository Participant on **06<sup>th</sup> September, 2017**. These documents are also available on the Company's website www.olympiaindustriestd.com

The relevant documents referred to in the AGM Notice are open for inspection by Members at the registered office of the Company on all working days 10.00 a.m. to 01.00 p.m. except Saturdays, Sundays and Public Holidays up to the date of meeting.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 entered into with the Stock Exchange, it is hereby informed that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from **Saturday, 23<sup>rd</sup> September, 2017 to Friday, 29<sup>th</sup> September, 2017 (both days inclusive)** for the purpose of annual closing.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and read the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide the remote e-voting facility to its members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e. **Friday, 22<sup>nd</sup> September, 2017**. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facilities in a secure manner and has appointed Mr. Vinod Kumar Mandawaria, (Membership No. 2036 FCS: 2209) Practising Company Secretary, as the scrutineer for conducting the voting process in a fair and transparent manner.

The details pursuant to the provisions of the Act and the said Rules are provided herein below:

- Date and time of Commencement of remote e-voting: **Tuesday, 26<sup>th</sup> September, 2017 at 09.00 a.m.**
  - Date and time of end of remote e-voting: **Thursday, September 28, 2017 at 05.00 p.m.**
  - The e-voting facility will not be provided beyond **September 28, 2017 after 05.00 p.m.**
  - Cut-off date as on which the right of voting of members shall be reckoned: **Friday, 22<sup>nd</sup> September, 2017.**
- In case a person has become the member of the Company after dispatch of the Notice but on or before the cut-off date i.e. **Friday, 22<sup>nd</sup> September, 2017** may obtain their login details for remote e-voting by sending an email to helpdesk.evoting@cdsindia.com
- A member may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.
  - In case of any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting@cdsindia.com or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com

**For Olympia Industries Limited**  
**Sd/-**  
**Radhika Jharolla**  
 Company Secretary

**Place :** Mumbai  
**Date :** 06/09/2017

**SANGHVI FORGING AND ENGINEERING LIMITED**

Head Office: A-8, Parvati Chamber, Opp. Apsara Cinema, Pratapnagar Road, Vadodara 390004. Ph: 0265-2580644/ 2581658 Fax: 0265-2581126  
 Vadodara 390004. Ph: 0265-2580644/ 2581658 Fax: 0265-2581126  
 Regd Office: 244/6-7, G.I.D.C. Industrial Estate, Wagholia-391760  
 Dist. Vadodara. Ph: 02668-673100 Fax: 02668-673135  
 Email: cs@sanghviengine.com Web: www.sanghviengine.com  
 CIN: L28910GJ1989PLC012015

**NOTICE**

NOTICE is hereby given that the Twenty-Ninth Annual General Meeting (AGM) of the Members of the SANGHVI FORGING AND ENGINEERING LIMITED will be held on Thursday, September 28, 2017 at 4:00 p.m. at the Registered Office of the Company at 244/6-7, GIDC Industrial Estate, Wagholia, Dist. Vadodara 391 760.

Notice is also given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015 and in terms of applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, the register of Members and Share Transfer Book will remain closed from September 21, 2017 to September 28, 2017 (both days inclusive)

Notice is also given that the Company has completed dispatch of electronic copies of notice of the Annual General Meeting and Annual report for the financial year 2016-17 have been sent to all the shareholders whose Email Id's are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. Physical Copies of the Notice of Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2016-17 have been sent to all other shareholders at their registered address in the permitted mode.

The AGM Notice and Annual Report 2016-17 are available on the Company's website at www.sanghviengine.com and will also be available at the registered office of the Company for inspection on all working days during the business hours of the Company. The AGM Notice will also be available on www.cdsindia.com.

- Remote E-voting:**  
 In terms of applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for offering e-voting facility to its Members so as to enable the Members to cast vote electronically in respect of business to be transacted at the AGM. The e-voting facility is available at the www.evotingindia.com.
- The details of the provisions of the Companies Act, 2013 and rules are given hereunder:-
- Cut-off date for the purpose of remote e-voting : September 21, 2017
  - Date and time of commencement of remote e-voting: 25th September, 2017 on 09: 00 a.m. (IST)
  - Date and time of end of remote e-voting: 27th September, 2017 on 5:00 p.m. (IST)
  - Persons who have acquired shares and become members of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 21, 2017 may cast their votes by following the instruction and process of remote e-voting as provided in the Note of the Notice of AGM. Remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time.
  - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
  - Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.
  - The facility for voting through poll paper shall also be made available at the AGM and Members have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM.
  - For information on e-voting, Members may refer to the instructions mentioned in the Notice of AGM.
- In case of any queries you may refer the frequently asked questions (FAQ) for Members and e-voting user manual for Members available at www.evotingindia.com in under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com.
- For Sanghvi Forging and Engineering Limited**  
**Harish Punwani**  
 Company Secretary
- Place :** Vadodara  
**Date :** September 4, 2017

**DCM LIMITED** Regd Office: Vikrant Tower, 4, Rajendra Place, New Delhi-110008  
 CIN- L74899DL1889PLC000004, Ph: (011)25719967, Fax: (011) 25765214  
 Email Id: investors@dcm.in, Website: www.dcm.in

**EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2017**  
 (Rs in Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Three months ended 30.06.2017 Unaudited	Corresponding Three months ended 30.06.2016 Unaudited	Three months ended 30.06.2017 Unaudited	Corresponding Three months ended 30.06.2016 Unaudited
1	Total income from operations	25,576	24,793	25,576	24,793
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	(870)	221	(945)	164
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	(870)	221	(945)	164
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	(871)	211	(946)	154
5	Total comprehensive income for the period	(916)	193	(991)	136
6	Equity Share Capital	1,867	1,867	1,867	1,867
7	Earnings per share (of Rs. 10 each) (Not annualized)				
	(i) Basic	(4.66)	1.13	(5.06)	0.82
	(ii) Diluted	(4.66)	1.13	(5.06)	0.82

**NOTE:**  
 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites http://www.nseindia.com and http://www.bseindia.com under Financial Results in Corporates section and Company's website www.dcm.in.

**For and on behalf of the Board**  
**For DCM Limited**  
**Sd/-**  
**Dr. Vinay Bharat Ram**  
 Chairman and Managing Director

**Place:** New Delhi  
**Date:** September 06, 2017

**EXPRESS Careers**

**महानिर्मिती**  
 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.मर्या.

**महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित**  
**महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र. ११ (Sep)/२०१७**

**निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या पदांची सरळसेवा भरती**

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या <http://www.mahagenco.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्युत केंद्रातील तसेच सांघिक कार्यालय, मुंबई येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) यांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशद्वारे भरावयाची आहेत.

**निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे.**

पदाचे नाव	अजा	अज	विजा (अ)	भज (ब)	भज (क)	विमात्र	इमाव	खुला	एकूण
निम्नस्तर लिपीक (मासं)	००	०६	०१	००	०३	०१	००	०७	१८
निम्नस्तर लिपीक (मासं) (महानिर्मिती कंपनीतील वतनगत - ३ व ४ मधील पदांचर सेवेची ०१ वर्ष पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता)	०६	०१	००	००	००	००	००	०२	०९
निम्नस्तर लिपीक (लेखा)	११	०८	०६	०१	०२	०१	११	४०	८०

**निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या पदाकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २२.०९.२०१७ अशी आहे.**



